Mangalam Drugs and Organics Ltd.



Regd. Office: Rupam Building, 3rd Floor, 239 P. D'Mello Róad, Near G. P. O. Mumbai - 400 001. (a) 91-22-22616200 / 6300 / 8787 (a) 91-22-22619090 • CIN: L24230MH1972PLC116413

REF: MDOL/CS-SE/2021-22/021

September 3, 2021

To,

Listing Department

BSE Ltd

1st Floor, New Trade Wing,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001.

Scrip Code: 532637

Listing Department

National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza", 5th Floor,

Plot No. C-1, Block G,

Bandra - Kurla Complex,

Bandra(E), Mumbai - 400 051

Symbol: MANGALAM

Subject: Newspaper Advertisement regarding Notice of 48th Annual General Meeting and Information on E-voting

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published on September 3, 2021 in Free Press Journal (English daily) and Navshakti (Marathi daily), Mumbai editions, in which Notice of 48th Annual General Meeting scheduled to be held on Friday, September 24, 2021 at 3:30 P.M. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means and Information on E-voting have been published.

Kindly take the above information on your records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Mangalam Drugs & Organics Limited

Geeta Karira

Company Secretary & Compliance Officer

10

S.	Name of Borrower(s)	Particulars of Mortgaged	Date Of NPA	
10	(A)	property/ (ies) (B)	(C)	(Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO 405, 4TH FLOOR, NANA	31.03.2021	Rs. 56,18,144.59/-
	HHLTHN00466139	VISHNU HEIGHTS, WING A,		(Rupees Fifty Six Lakh
	1. VIKAS C MALI	KUMBHARKHANPADA DOMBIVLI		Eighteen Thousand
	2. MANISHA VIKAS MALI	WEST, THANE-421201 MAHARASHTRA		One Hundred Forty
				Four and Paise Fifty
				Nine Only) as on
2	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 1403. 14TH FLOOR.	15.06.2021	17.06.2021 Rs.97,58,091.57/-
۷			15.06.2021	
	HHLTHN00267191	PREMIUM TOWER-21, INDIABULLS		(Rupees Ninety Seven
	1.RAVINDRA KOREGAONKAR	GREENS, NEAR KON TOLL, VILLAGE		Lakh Fifty Eight
	2. VAISHALI KOREGAONKAR	KON, TALUKA PANVEL, RAIGAD,		Thousand Ninety One
		MAHARASHTRA 410101		and Paisa Fifty Seven
3	LOAN ACCOUNT NO.	SHOP NO - 19, 2ND FLOOR, CRYSTAL	31.03.2021	Only) as on 15.06.2021 Rs. 38,84,114.54 /-
•	HLAPVSH00286064	SHOPPERS PARADISE, OFF LINK	51.00.2021	(Rupees Thirty Eight
	1. VEETRAG TRAVELS	ROAD, 29TH ROAD AND 33RD ROAD		Lakh Eighty Four
	(THROUGH ITS PROPRIETOR	JUNCTION, BANDRA WEST.		Thousand One
	MANOJ KALYANJI DEDHIA)	MUMBAI-400050, MAHARASHTRA		Hundred Fourteen and
	2. MANOJ KALYANJI DEDHIA	mombal 40000, manatoronna		Paisa Fifty Four Only)
	3. VIDHYA MANOJ DEDHIA			as on 30.04.2021
1	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO-1, GR FLOOR, WING D,	31.03.2021	Rs. 35,55,485.37/-
+	HHLVSH00383470	BUILDING NO. 2, KRISHNA ANGAN,	31.03.2021	(Rupees Thirty Five
	1. JISHMAL VIMAL KUMAR	SURVEY NO. 301, AT NEVALI, PANVEL,		Lakh Fifty Five
	2. RANJIT KUTTAN NAIR	PANVEL-410206, MAHARASHTRA		Thousand Four
	3. SHIR CRAFT (THROUGH ITS	PANVEL-410206, MAHARASHIRA		Hundred Eighty Five
	(PROPRIETOR JISHMAL VIMAL			and Paisa Thirty Sever
	KUMAR)			Only) as on 30.04.2021
5	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO 607, 6TH FLOOR, BUILDING	31.03.2021.	Rs.37,98,658.26/-
	HHLLPM00383536	NO. E1, ARIHANT ARSHIYA		(Rupees Thirty Seven
	1. POOJA NARENDRA NISAR	PHASE-II, DAHIVALI KHALAPUR,		Lakh Ninety Eight
	2. ILA NARENDRA NISAR	PANVEL-410206, MAHARASHTRA		Thousand Six Hundre
	3. NARENDRA DHARSHI NISAR	.,		Fifty Eight and Paisa
				Twenty Six Only) as or
				30.04.2021
6	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO 501, 5TH FLOOR, B WING,	31.03.2021	Rs. 36,14,554.31/-
	HHLBOR00453368	BUILDING NO 2, UP TOWN AVENUE,		(Rupees Thirty Six
	1. ACHYUT HANMANT SAWANT	KASBE, PANVEL, DIST-RAIGAD, NAVI		Lakh Fourteen
	2. PALLAVI ACHYUT SAWANT	MUMBAI MAHARASHTRA,		Thousand Five
		PANVEL-410206, MAHARASHTRA		Hundred Fifty Four an
				Paisa Thirty One Only
				as on 30.04.2021
7	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 301, 3RD FLOOR, C WING,	30.04.2021	Rs. 42,96,266.41/-
	HHLDUB00408295	ARIANA RESIDENCY, NEAR SHREE		(Rupees Forty Two
	1. SANJEEV KRISHAN	VIGNAHARTA TEMPLE, DEVIPADA,		Lakh Ninety Six
	MEHROTRA	BORIVALI EAST, MUMBAI,		Thousand Two
	2. SANKET SANJEEV	MAHARASTRA 400066		Hundred Sixty Six and
	MEHROTRA			Paisa Forty One Only)
				as on 30.04.2021
3	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 2D 1705, 17TH FLOOR, JP	23.06.2021	Rs. 45,97,290.03/-
	HHLBOR00393653	NORTH ESTELLA GHODBANDER		(Rupees Forty Five
	1. GANESH TODI YADAV	ROAD, MIRAROAD EAST, MUMBAI,		Lakh Ninety Seven
	2. SARITA GANESH YADAV	MAHARASTRA- 401203		Thousand Two
	3. DINESH TODI YADAV			Hundred Ninety and
				Paisa Three Only) as
	l .	1		on 23 06 2021

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as

is available to the Company in law. Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act. you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Bank of Baroda

Place: MUMBAI/RAIGAD/PANVEL

For Indiabulls Housing Finance Ltd. **Authorized Officer**

PUBLIC NOTICE rs. Rashmi. Nagendra Bachhav member of the Satsan

& II Co. Operative Housing Society Ltd., having addre at Poonam Sagar Complex, Mira Road, Taluka & Distric Thane., Died on 10/04/2021 without 'making any nominatio The society hereby invites claims or objections from the he or heirs or other claimants/Objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in th capital /property of the society i.e. Flat No. B/503 within period of 15 days from the publication of this notice wit copies of such documents and other proofs in support of his/her their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If n claims / objections are received within a period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of th deceased member in the capital / property of the society in th such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims / objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimant objectors in the office of the society/with the Secretary of th society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

(Adv. Satnam Singh Rasgotra Advocate High Court, Corsp. Add - 3, Indradhanu Palace CHS Ltd. Jogila Market, Uthalsar, Thane (West) Cont. No. 9820367940

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014 Advertisement to be published in the newspaper for change registered office of the company from one state to another Before the Central Government Western Region

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND In the matter of Vibha Holdings Private Limited

having its registered office at 14-B, Monolith,

Nepean Sea Road, Mumbai-400026. -Petitione Notice is hereby given to the General Public that the company proposes to make an application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra ordinary general meeting held on 27th August, 2021 to enable the company to change its Registered Office from the "State of Maharashtra" to the "State of Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at Ministry of Corporate Affairs, Everest Building, 100-Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf of the Applicant For Vibha Holdings Private Limited

(Prashant Rajkumar Singhania) Managing Director- DIN: 00581096 Date 03/09/2021

Registered Office: 14-B, Monolith, Nepean Sea Road, Mumbai-400026

) बैक ऑग़ वहीदा



on 23.06.2021

Mumbai Metro North Region: 3rd Floor, Baroda House, Behind Deewan Shopping Centre, S.V. Road, Jogeshwari (W), Mumbai 400 102, India. E Mail: recovery.mmnr@bankofbaroda.com, Web: www.bankofbaroda.com

SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE ASSETS

SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE ASSETS I.E. SALE OF VEHICLES DETAIL MENTIONED BELOW Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described Movable assets Mortgaged Charged to Bank of Baroda, the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda will be sold on "As is what is" and "Whatever there is" on 20-09-2021 details of which are mentioned below

Sr No	Name & Address	Description of the Movable Assets for sale	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Vehicle	Date & time of Deposit of Tender/EMD	Inspection Date & Time of the Vehicle	E-auction date & time
1	K.K. Tours & Travels Bank of Baroda Nalasopara West Branch Shop no 59-52 Civic Shopping Centre Station Road Nalasopara West Dist. Palghar-401203	Hypothecation of LMV Maruti Suzuki Dzire Tour (Diesel)Reg. No. MH48 F 9997 Year 2016 Color- Superior White	1. Rs 2,25,000/- 2. Rs 22,500/- Bid increment Rs 5000/-	19-09-2021 Upto 5:00 PM		
2	Som Tours & Travels Bank of Baroda Nalasopara West Branch Shop no 59-52 Civic Shopping Centre Station Road Nalasopara West Dist. Palghar-401203	Hypothecation of LMV, Maruti Suzuki Ertiga VDI Smart Hybrid (Diesel) Reg. No – MH-43 AY 5522 Year 2018 Color: Superior White	1. Rs 5,00,000/- 2. Rs 50,000/- Bid increment Rs 10,000/-	19-09-2021 Upto 5:00 PM		
3	M/s Vicheth Enterprises Bank of Baroda Nalasopara West Branch Shop no 59-52 Civic Shopping Centre Station Road Nalasopara West Dist. Palghar-401203	Hypo of LMV Chevrolet ENJOY TCDI LTZ (Diesel) Reg. No. MH 48 F 2873 Year 2016 Color: Silky Silver	1. Rs 2,00,000/- 2. Rs 20,000/- Bid increment Rs 5000.00	19-09-2021 Upto 5:00 PM	13-09-2021 11:00 AM to 15:00 PM Contact Person Santosh Kumar 9408228428	20-09- 2021 From 11.00 am to 03:00 pm
4	M/s Khusi Tours & Travels Bank of Baroda Nalasopara West Branch Shop no 59-52 Civic Shopping Centre Station Road Nalasopara West Dist. Palghar-401203.	Hypo of LMV Maruti Suzuki Wagon R Lxi Fuel Petrol+CNG Reg. No. MH 48 AY 0299 Year 2017 Color: Silky Silver	1. Rs 1,75,000/- 2. Rs 17,500/- Bid increment Rs 5000.00	19-09-2021 Upto 5:00 PM		
5	M/s Sai Tours Travel Prop Mr Kiran Shrirang Waghmode. At Flat no 4 D Wing Akurli Brahmgiri CHSL, Akurli Road,Lokhandwala Township, Kandivali East-400101	Hypo of LMV Maruti Suzuki Wagon R Lxi Fuel Petrol+CNG Year 2016 Reg. No. MH 47 N 3707	1. Rs 1,50,000/- 2. Rs 15,000/- Bid increment Rs 5000.00	19-09-2021 Upto 5:00 PM		
6	M/s Shree Ram Tours & Travels Prop. Mr. Nilesh Parab At Room no. D-46,260 Charkop Himgiri CHSL, Sector 2 Near Ganesh Mandir, Kandivali West-400067	Hypo of LMV Maruti Suzuki Swift Dzire Tour Fuel Diesel Year 2017 Reg. No. MH 47 N 4442	1. Rs 2,15,000/- 2. Rs 21,500/- Bid increment Rs 5000.00	19-09-2021 Upto 5:00 PM		
7	M/s Mayur Tours and Travels Bank of BarodaNalasopara West Branch / Shop no 59-52 Civic Shopping Centre Station Road Nalasopara West Dist. Palghar-401203	Hypo Of LMV Chevrolet Enjoy 1.3 TCDI LS Fuel Diesel Year 2017 Reg. No. MH 48 F 4315	1. Rs 2,25,000/- 2. Rs 22,500/- Bid increment Rs 5000.00	19-09-2021 Upto 5:00 PM		
8	Mrs. Sumita Mahesh More At Flat no A-203,Bhavani Park, Geeta Nagar,Phatak Road,Bhayander West-401101.	Hypo of LMV Maruti Suzuki Swift Vxi Fuel Petrol Year 2019 Reg. No. MH 04 JV 6291	1. Rs 4,00,000/- 2. Rs 40,000/- Bid increment Rs 10000.00	19-09-2021 Upto 5:00 PM		
9	M/s Khan Tours and Travels Bank of Baroda Borivali West Branch Jaya Talkies Building, S.V Road Borivali West-400092	Hypo of LMV Hyundai Xcent CRDI+ABS Fuel Diesel Year 2016 Reg. No. MH 02 EH 3378	1. Rs 1,50,000/- 2. Rs 15,000/- Bid increment Rs 5000.00	19-09-2021 Upto 5:00 PM		

TERMS & CONDITIONS:

Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of our Bank of Baroda A/c No. 32260400000046, Name – Bank of Baroda Regional Office, Branch- Jogeshwari West Branch, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai, IFSC code: BARB0JOGWES

(fifth digit zero) before submitting the bids online. Last date for registration/submission of online Bid will be 19-09-2021 up-to 5.00 p.m. The auction sale will be 'Online e-auction / Bidding

through website https://bob.auctiontiger.net on 20-09-2021 from 11:00 am to 03:00 pm with unlimited extensions of 5 minutes duration each. The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact Mr. Vijay Shetty & Mr. Tilak Maratha(+91-6352490773,6351896832),M/s. E- Procurement Technologies Ltd- Auction Tiger, B-704, Wall Street-II, Opp. Orient Club, Nr. Gujarat College, Ellis bridge, Ahmedabad-380006 Gujarat, Helpline No. 079 61200546/538/568/58 7/594/598/596/576., Help Line e-mail ID: Vijay.Shetty@auctiontiger; Tilak@auctiontiger.net & maharashtra@auctiontiger.net

Bidders are advised to go through the website https://bob.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting

their bids and taking part in the e-auction sale proceedings. Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details

The bid price to be submitted shall be at or above the Reserve Price and bidders shall improve their further offers in multiples of bid increment

The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount within 48 hours (including Earnest Money already paid), from knocking down bid in his/her favor, in the same mode as stipulated in clause 6 above. The balance of the purchase price shall have to be paid in the same mode as stipulated within 15 days of acceptance / confirmation of sale conveyed to them. In case of default, all amounts deposited til then shall be forfeited including earnest money (for the successful bidder).

The EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings through RTGS/NEFT without interest. The sale is subject to confirmation by the Bank. If the borrower / guarantor pays the amount due to the Bank in full before date of sale, no sale will be conducted.

The vehicle is sold in `AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS CONDITION' and the intending bidders should make discreet enquiries as regards any claim, charges of any authority on the vehicle, besides the Bank's charges and should satisfy themselves about the title, extent, quality and quantity of the vehicle before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding the vehicle put for sale, charges / encumbrances over the vehicle or on any other matter, etc., will be entertained after submission of the online bid.

11. The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone / cancel the sale / modify any terms and conditions of the sale without any prior notice and assigning any reason including calling upon the next highest bidder to perform in case the earlier bidder failing to perform. 12. The purchaser shall bear the stamp duties, charges including those of sale certificates, registration charges, all statutory dues payable to government, taxes and rates and outgoings, both existing and future relating to the vehicle. The sale certificate will be issued only in the name

of the successful bidder. The intending purchasers can inspect the vehicle on date & time mentioned above at his / her expenses. For further details, please contact Contact Person mentioned in aforesaid table.

The purchaser has to transfer the vehicle in his/her name within one month after delivery at his cost.

The Purchaser has to take all responsibilities till the vehicle is transferred to his / her name after delivery by signing as indemnity bond of Rs 500.00

Car dealers / agencies not participate in the tendering process but have to transfer vehicle on their name 17. GST will be payable by the borrower as applicable** SALE NOTICE TO BORROWERS / GUARANTORS

The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and

expenses at any time before the sale is conducted, failing which the vehicle will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost. Place : Mumbai

Date: 01.09.2021

Authorised Officer,Bank of Baroda, Mumbai Metro North Region, Mumbai Zone

SYNTHIKO FOILS LIMITED

CIN: L27200MH1984PLC033829

84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Palghar - 401603, Tel No. 022 2864 0863 Fax. 02520- 222360

Web site: www.synthikofoilsltd.com | Email ID: foilslimited@rediffmail.com

- NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 30th, September, 2021 at 11am through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April 2020 and 5th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circula No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board o India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visua means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st
- March, 2021 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.synthikofoilstid.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of
- remote e-voting/e-voting at the AGM.

 Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to support@purvashare.cominorder to registe update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

Name registered in the records of the Company;

2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

4. E-mail id and mobile number 5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same On behalf of the board

For Synthiko Foils Limited Ramesh Dadhia DIN 00726044

Date: 3rd September, 2021

MANGALAM DRUGS & ORGANICS LTD. Regd. Off.: Rupam Building, 3st Floor, 239, P.D'Mello Road, Near G.P.O. Mumbai - 400 001. CIN: L24230MH1972PLC116413

NOTICE OF 48TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 48th (Forty Eighth) ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of the Members of MANGALAM DRUGS & ORGANICS LIMITED ("the Company") will be held on Friday, September 24, 2021 at 3:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as detailed in the Notice of 48th AGM, which has been emailed to shareholders [whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s)] on Thursday, September 2, 2021 along with the Annual Report for FY 2020-21.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic and in compliance with the provisions of the Ministry of Corporate Affairs Circulars, the 48th AGM of the Company will be held through VC/OAVM. Consequently, Physical attendance of the Members is not required at the 48th AGM and attendance of the Members through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. ("the Act")

In compliance with the Circulars, the Company has sent the Notice of the 48th AGM & Annual Report for FY 2020-21 to the shareholders through email only and Notice and Annual Report has been made available on the Website of the Company at www.mangalamdrugs.com and on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

Members who have not yet registered their E-Mail ID are requested to get their E-Mail ID registered, in respect of shares held in electronic form with the Depository (through their Depository Participants) and in respect of shares held in physical form by writing to the Company at investor@mangalamdrugs.com_or Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in or C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

Pursuant to provisions of Section 108 of the Act read together with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), the Company offers the remote e-voting facility through National Securities Depository Limited (NSDL) to enable the Members to cast their votes by electronic means on all the resolutions set forth in the Notice of 48th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the 48th AGM. The details of remote e-voting are given hereunder:

- (a) The voting through electronic means shall commence on Tuesday, September 21, 2021 at 09:00 A.M. (IST) and shall ends on Thursday, September 23, 2021 at 05:00 P.M. (IST). The e-voting module shall be disabled by NDSL thereafter. Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 P.M. (IST) on Thursday, September 23, 2021:
- (b) During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date of Friday, September 17, 2021, may cast their vote electronically (remote e-voting). Once Member casts vote on a resolution, the Member is not be allowed to change it subsequently;
- (c) Any person, who becomes a Member of the Company after sending the Notice of 48th AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. Friday, September 17, 2021, may obtain the login id and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already reaistered with NSDL for remote e-voting then existing User ID and password can be used for casting vote;
- (d) A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday. September 17, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting during the 48th AGM.
- (e) The Members who have already cast their vote through remote e-voting may also attend the 48th AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the E-voting system during
- (f) In case of any queries or issues or grievances pertaining to e-voting, Members may refer to Help/FAQ's section available at https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. Members who need assistance before or during the AGM with use of technology may contact Mr. Anubhav Saxena, Assistant Manager, National Securities Depository Limited, at evoting@nsdl.co.in call on toll free no.: 1800-222-990/1800 224 430.

For any shares related queries / correspondence, the shareholders are requested to contact Link Intime India Private Limited - Registrar and Transfer Agents of the Company.

> By order of Board of Directors of **MANGALAM DRUGS & ORGANICS LIMITED**

Place: Mumbai Date: September 2, 2021

Geeta G. Karira **Company Secretary**



TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 The following property/ies mortgaged to City Union Bank Limited will be sold in Tender-cum-Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of Rs.15,22,274/- (Rupees Fifteen Lakh Twenty Two Thousand Two Hundred and Seventy Four Only) as on 30-08-2021 together with further interest to be charged from 31-08-2021 onwards and other expenses, any other dues to the Bank by the borrowers guarantors No.1) Mr. Amar Ashok Sawant, S/o. Ashok Sawant, No.A-2/17, Sector 20 Near CWC Godown, Turbhe - 400703. No.2) Mrs. Prajakta Amar Sawant, W/o. Amar Ashok Sawant, No.A-2/17, Sector 20, Near CWC Godown, Turbhe - 400703.

Immovable Properties Mortgaged to our Bank (Property Owned By Mr. Amar Ashok Sawant, S/o. Ashok Sawant)

All that piece and parcel of Apartment No. F-170, admeasuring 18.450 Sq.mtrs. of the Society Vasant Vihar Co-op Hsg. Soc. Ltd., Ground Floor, Tenement No.2, Sector 26, Vashi, Nav Mumbai. Boundaries of the Property: East - Open Space, West - Pathway and Building No.F/163, North - Open Space, South - Building No.F/171.

Reserve Price: Rs.20,00,000/-(Rupees Twenty Lakh Only) **AUCTION DETAILS** Date of Tender-cum-Auction Sale


City Union Bank Ltd., Kharghar Branch,
ARM Enclave, Shop No.2 & 3, Plot No.11, 21-10-2021 Sector 7, Kharghar, Raigad - 410210. Cell No. 7397373527.

Terms and Conditions of Tender-cum-Auction Sale:

(1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager City Union Bank Limited, Kharghar Branch, ARM Enclave, Shop No.2 & 3, Plot No.11 Sector 7, Kharghar, Raigad - 410210. (3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", on or before 12.00 Noor on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact Cell No. 7397373527 (5) The property/ies are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there is pasis. (6) The sealed tenders will be opened in the presence of the intending bidders a 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed tender process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of **75%** within **15 days** from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of **25%** shall be forfeited. (**8)** The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee, etc., as applicable under law (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids or postpone or cancel the sale without assigning any reason whatsoever

Place Kumbakonam Date 01-09-2021 Authorised Office Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

ARTEMIS



(Formerly known as "Artemis Electricals Limited) CIN: L51505MH2009PLC196683 Registered Office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane-401208, Maharashtra Tel: +91-7875315577/ 22 2653 0163

E-mail: contact@artemiselectricals.com NOTICE is hereby given that The 12th Annual General Meeting of Artemis Electricals and Projects Limited is scheduled to be held on, to transact the business as mentioned

Website: www.artemiselectricals.com;

in the Notice of AGM: Day and Date : Friday, 24 September, 2021, 09.00 AM (IST) Time

Mode Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM")

The AGM is being convened in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI")

- 1. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2020-21 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on 2 September, 2021.
- The e-voting period commences on 9:00 A.M. Sunday, 19 September, 2021 and ends on 5:00 P.M. Thursday, 23 September, 2021. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form as on Friday, 17 September, 2021 i.e. cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.
- Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Cameo Securities Limited, at cameo@cameoindia.com and keeping Carbon Copy to contact@artemiselectricals.com to receive copies of the Annual Report 2020-21 along with the Notice of the 12th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.
- Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their requesting advance at least 3 days prior to meeting mentioning their name, Demat account number/folio number, email id, mobile number at contact@artemiselectricals.com. Only Registered speakers will be allowed to speak during the meeting.
- The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43

The Details of AGM, Annual Report along with Notice, be made available on the website of the Company. Members are requested to visit www.artemiselectricals.com to obtain such

NOTICE is hereby given pursuant to provision of Section 91 of the Companies Act 2013 read with rules made thereunder, and regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 18 September, 2021 Thursday, 23 September, 2021(both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the financial year ended on 31st March, 2021.

> For Artemis Electrical and Projects Limited Sd/-

Alheena Khan Place: Vasai Date: 02/09/2021 Company Secretary

ज्याअर्थी,

बँक ऑफ बड़ोटा, विजयनगरी शाखा: ग्रीन एकर्स, पीएच-१. दकान क्र.१३ ते १८, विजयनगरीजवळ, वाघबीळ रोड, कावेसर, घोडबंदर रोड ठाणे(प)-४००६०१ तरः ०२२–२५९७५६०२ (जी)/फॅक्स-२५९७५६०१ -मेल:ghodba@bankofbaroda.com

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१) पहा)

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२)अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०४.०३.२०२१ मागणी सचना जारी करून ती १०.०३.२०२१ रोजीस एडी पोस्टद्वारे स्विकारुन कर्जदार **श्री.नसीब कुमार शर्मा** याना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. १४,७४,४०३.००/ – (चौदा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे तीन मात्र) ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ट सहवाचता ॲक्टचे कलम १३ चा उप-कलम (४) च्या अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराच वापर करून १ सप्टेंबर, २०२१ रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरा मिलकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिलकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार ह बँक ऑफ बडोटाच्या रू. ११.७७.७०१.००/-(अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे एक मात्र) अधिक ०१/०९/२०२१ रोजीस त्यावरील दंडात्मक व्याज या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

पोस्ट काल्हेर, तालका भिवंडी, जिल्हा-ठाणे-४२१३०१ येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे क्र. ८२ हिस्सा क्र. ३ व ६ धारक जिमनीचा प्लॉट, फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ओ-विंग, मानव कॉम्पलेक्स फेज ।।, मोजमापीत ६२५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्रा चे समाविष्टीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या व्हॅल्युएशन रिपोर्टनूसार रिअलायझेबल व्हॅल्यु रु. २१,९३,७५०.००.

सीमाबधा:उत्तर : लक्ष्मी सीएचएस लि., दक्षिण: साई श्रद्धा बंगलो, पूर्व: रस्ता व श्री समर्थ कृप बंगलो, पश्चिम: रामचंद्र कृपा बंगलो.

आर. पी. क्र. ३१३/२००४

बँक ऑफ बडोदा (देना बँक), मदाम कामा रोड शाखा

सही / - प्राधिकृत अधिकारी ठिकाण : भिवंडी

मे. सिंग इतेक्ट्रो स्टील लि. आणि अन्य प्रक – १: मे. सिंग इतेक्ट्रो स्टील लि. बीपीटी प्लॉट क्र. ५२, व्हिक्टोरिया (ओव्हरक्रिज) रोड, माझगाव, मुंबई– ४०००१० प्रक – १: श्री. महेंद्र सिंग-मयत असल्याने

(i) सौ. सुषमा शैलेंद्र सिंग, पी १८४, सीआयटी रोड, स्कीम VI (एम), कोलकाता ७०००५४

() आं. गीतम शैलेंद्र सिंग, भी १८४, सीआयटी रोड, स्कीम VI (एग), कोलकाता ७०००५४. (त) श्री. गीतम शैलेंद्र सिंग, भी १८४, सीआयटी रोड, स्कीम VI (एग), कोलकाता ७०००५४. (श्री) श्री. समद्राप्यं शैलेंद्र सिंग, भी १८४, सीआयटी रोड, स्कीम VI (एग), कोलकाता ७०००५४. १(सी) श्री. कमदेतु एम सिंग, भी १८४, सीआयटी रोड, स्कीम VI (एग), कोलकाता ७०००५४.

.(बी) श्री. राजेंद्र सिंग, ५०१, पुष्पकुंज, ए रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. ७. श्री. रबिंद्र सिंग, १२०/बी, माणिक तोला मेन रोड, कोलकाता ७००००४.

त्ते भारत करू सक्कार महित्यः। विक्रम जाववर जायानवर, बोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीव निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

फ्लॅट क्र. १, बिल्डिंग क्र. ई-६, विजय

फ्लॅट क्र. २, बिल्डिंग क्र. ई-६, विजय

कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल

टीण्पीएस गेट समोर, तारापूर रोड

फ्लॅट क्र. ७, बिल्डिंग क्र. ई-६, विजय

टीएपीएस गेट समोर, तारापूर रोड

फ्लॅट क्र. ८, बिल्डिंग क्र. ई-६, विजय

कालाना, ५.२००० २००० टीएपीएस गेट समोर, तारापूर रोड.

फ्लॅट क्र. १, तळ मजला, बिल्डिंग क्र.

सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि., विजय कॉलनी, एमआयडीसी

फ्लॅट क्र. २, तळ मजला, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि., बिजय कॉलनी, एमआयडीसी

फ्लॅट क्र. ९, बिल्डिंग क्र. सी-४, गोकळधाम मिथिली सीएचएस लि.,

विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर,

प्लॅट क्र. १०, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि., विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर,

फ्लॅट क्र. ११, बिल्डिंग क्र. सी-४,

गोकळधाम मिथिली सीएचएस लि कॉलनी, एमआयडीस

रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोग गरापूर रोड, बोईस

पलॅट क्र. १२, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि.,

सिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर,

डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल

जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या

नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन

७/३२६, फॉरवर्ड को-ऑप, हाऊसिंग सोसायटी लि. क्र. ॥ वडाळा

फ्लॅट क्र. २, बिल्डिंग क्र. ई-६, विजय कॉलनी, एमआयडीसी

फ्लॅट क्र. ७, बिल्डिंग क्र. ई-६, विजय कॉलनी, एमआयडीसी

प्लॅट क्र. १, तळ मजला, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि., विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट

समोर, तारापूर रोड, बोईसर फ्लॅट क्र. २, तळ मजला, बिल्डिंग क्र. सी–४, गोकुळधाम मिथिली

सीएचएस लि.. विजय कॉलनी. एमआयडीसी रेसिडेन्शियल. टीएपीएस गे

फ्लॅट क्र. ९, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि., विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर, तारापूर

प्लॅट क्र. १०, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि., विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर, तारापू

. म्लॅट क्र. ११, बिल्डिंग क्र. सी-४, गोकळधाम मिथिली सीएचएस लि.

विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर, तारापू

फ्लॅट क्र. १२, बिल्डिंग क्र. सी-४, गोकुळधाम मिथिली सीएचएस लि..

विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल, टीएपीएस गेट समोर, तारापुर

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या २५ ऑगस्ट, २०२१ रोजी दिले

रेसिडेन्शियल टीएपीएस गेट समोर, तारापर रोड, बोईसर

रेसिडेन्शियल टीएपीएस गेट समोर, तारापूर रोड, बोईसर फ्लॉट क्र. ८, बिल्डिंग क्र. ई-६, विजय कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शियल टीएपीएस गेट समोर, तारापूर रोड, बोईसर

नेम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

तारापुर रोड, बोईसर

तारापुर रोड, बोईसर

तारापूर रोड, बोईसर

कॉलनी, एमआयडीसी रेसिडेन्शिय टीएपीएस गेट समोर, तारापूर रोड

(रात) धुनिता पुत्त सिन, पा १८४, साओबटा राह्न, रुकाम VI (पान्न), कोलकाता ७०००५४. ३. श्री. तीर्फ़ सिन, ५०३, पुण्यकु, व. रोह्न, चर्चमेट, मुंबई-४०००२०. ४. श्री. राजेंद्र सिंग, ५०३, पुण्यकुज, ए रोह्न, चर्चमेट, मुंबई-४०००२०. ४. श्री. वितंद्र सिन, ७/२३६, फॉनवर्ड को-ऑप. हाजसिन सोसायटी लि. क्र. ॥, वहाळा, मुंबई-४०००३१. ६. श्री. बितंद्र सिन, मचत असत्याची ६(ए) श्री. उपेंद्र सिंग्स, एफ-२४, दुसरा फेज, मायापुरी इंडस्ट्रियल, नवी दिह्ही १४०८६४.

रजि. ए/डी/दस्ती/दारावर चिटकविणे/डोल वाजविणे आणि प्रसिध्दी/डी आरटीचा सूचना फलक

विक्री उद्घोषणा

वसली अधिकारी-।. यांचे कार्यालय

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम

७. श्री. राबद्दा समा, १२० | बा, माणक ताला मन राड, कालकाता ७००००%. ८. श्री. तार्फ् क्षिम, ५०३, पुणके, १ एडो. क्योरी, नुवाई-४०००२०. ज्याअर्थी, सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज बसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून **ट्याज आणि खर्चांसह रु. ४,५८,६७,०४६.५७ च्य** बसुलीसाठी मूळ अर्ज क्र. १४५२ सम १९९१ मध्ये बसुली प्रमाणपत्र काढले आणि बसुली प्रमाणपत्र/हुक्साप्रमाणे रु. १०२,३७,८५,२८४.०० ची सकम पुढील व्याज आणि आणा ज्याअर्थी, निम्मस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्तिसाठी खालील प्रिरिशद्यात वर्णम केलेली मिळकत विकृष्याचे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी, प्र. क. कडून अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून वसुली आणि/किंवा भरणा होईपर्यंत तिमाही आधारे द. सा. १२% दराने पुढील व्याज आणि दंडासह रु. १०२,३७,८५,२८४.०० (रुपये एकशे दोन कोटी सदतीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चौन्याऐंशी मात्र) ची रक्कम थकीत आहे.

रहासह. ६, १०४, ३७,८४, ४८%.०० (रुपय एकश दान काटा सदतास लाख पथ्याएशा हुनार दानग्र याऱ्याएशा मात्र) चा एकश्म थकात आह.
याद्रोत सूचा रोष्ट्राच तये की, जर पूर्व उक्तरण्याचा कोणाती आदेत सत्याचास, सद सिळकत २४, १०,००१२ रे त्रीत तु. १०,०० ते दु. ३०,०० ते दु. ३०,०० (आवरयकता असत्यास समाप्ती
पूर्वी शेवटच्या ५ मिनटांस बोली केल्या गेल्या आपोआप विस्तारासह) द्रस्यान ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' ने मे. ईप्रोवयुआसंट टेक्नांलांजिस लि., पत्ता बी-७०४, बॉल स्ट्रीट आयटी, ओरिएट क्लवसमार, गुजरात कॉलेज जवळ, एलिस क्रिज, अहसदाबाद, गुजरात (भारत) फोन
कर, ०७१-६८१३६८४१/५५/१२, ०७९-६८१३६८०० यांची वेबसाईट https://drt.auctiontiger.net मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती: प्रवीणकुमार थेवर
(भोवाईल +१९ ९७२२७७८८२५), ईमेल पत्ता-praveen.theva@auctiontiger.net किंवा support@auctiontiger.net
पूढीत तपिलासाठी संपर्क साधावा: श्री. आ के. सिंग,, सहा. महाव्यवस्थापक मोबाईल: ७७४५००४४९, ९१२४४६३२६२६ (रवि खाखरिया).

ालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत,

खालाल परिपष्टित वणन करवाप्रमाण उपारनामान प्राववादाच्या माठकताचा विका आणे सद्द माठकताचा निगाइत द्वावत्व आणे दाव उपयेक संवासमारे परिपष्टित विनिदेष केले आहेत. परिष्ठिष्टांत विनिदेष केलेल्या संबांपधील विक्रीसाठी मिठकत ठेवली जाईल. जर, मिठकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतानून रोकड झालेल्या रकमेतृत रेणे भागले तर, उर्वीरत बावतीत विक्री ताबडतीच बांववत्ती जाईल. बर, विक्री भोणाऱ्या अधिकाऱ्यांकडे संदर प्रमाणपतालील धकवाकी, त्यांच, वर्ष (विक्रीया वर्षासह) कोणलाही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा तथांचा पटेल को प्रमाणपतालीत रक्कम, ज्यांच वर्ष चीनमत्त्वाधीतकांच्ये इंपत केल्या वेहां सारद केले तरा विक्री देशील बांवविष्यावा देशी विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यवती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिठकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध

संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसन्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तीच्या अधीन होईल. बोडलेल्या परिशिष्टातील विनिर्देष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु हचा उद्योषणेमधील कोणत्याही तुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसा

लिलाव

08.80.2021

०४.१०.२०२१

08.80.2028

०४.१०.२०२१

०४.१०.२०२१

०४.१०.२०२१

०४.१०.२०२१

08.80.2028

. ना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणन घोषित केले जाईल. हे सर्वस्वी िनम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबन असेल की. जेव्हा सरळ सरट

ाद्सता आह का, २,७ करता १०५१ जारा तरहा ता करण अप्यवहात आह अशा यका थावण वाला नाकारायणा त्याकारायणा. तमाम जानेकह ताहरो सर्द है-कियाना बोली मार्गिकाया वेवा आहेत. ऑनताईत प्रस्तावास्त्र इसर काम प्रत्येक बोचामणो ही आरोजीएस/एनईएफटीने मुंबई वैधील यसुनी अधिकारी डीआरटी–॥, याचे खाते क्र. ३००४३२५३८९० स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मार्केट शाखा, मुंबई आयएफएससी कोड क्र. SBIN0005347 येथे जमा करावी. इअर रक्कम ही **आर.पी. क्र. ३१३ सन २०१**४ मध्ये वसुली अधिकारी, डीआरट-II, यांचे नावे डीडी/पे ऑर्डर स्वरूपात सुद्धा जमा करता येईल

ऑनलाईन प्रस्तावासह टेन/पॅन कार्ड व परचाच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. एकपेक्षा जासन मिळकतीसाठीचे प्रस्ताव बेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती तपीशलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करच्यासाठी अतिम नातिख आहे २९.०९.२०२१ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतीच्या प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष क्रिकाणी २००,४.२०११ रोजी स. १००० ते यासे. ५०० मठी करता वेईल. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व बर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या

बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्य

ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंव प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी २९.०९.२०२९ <mark>रोजी सं.</mark> ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-॥

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पढील दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्य

खरेंदीदारानि अंतिम बोली रकमेंची ७५% **उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ **च्या दिवशी किंवा त्यापूर्वी**, जर १५ वा दिवस **रिवरा किंवा अन्य** सुद्रीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालवीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-ा,

sonter- मा राज्यका का अञ्चल का राज्य का राज्य का स्वार्थ के साम कि साम का का का का किया है। विहित मुद्रति कहाना कसूर केन्या होकी खर्च बाइला केन्याय उमा राकम मिन्मस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जल केली जाईल आणि कसूरदार खरेंद्रीदारांन मिळकर्तोमधील किया नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिस्स्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकर्तीच

मिळकत किंवा

तिच्या कोणत्याही

निर्धारित महसूल

उपलब्ध नाही

उपलब्ध नाही

उपलब्ध नाही

उपलब्ध नाही

बांधील आहे अशा

अन्य कोणत्याही

भारांचे तपशील

निर्धारित मिळकत

निर्धारित मिळकत

निर्धारित मिळकर

निर्धारित मिळकत

निर्धारित मिळकत

निर्धारित मिळकर

निर्धारित मिळकत

निर्धारित मिळकत

कोणतेही दावे आणि त्यांच्य

स्वरुप व मूल्याबाबत अन्य

कोणतेही ज्ञात तपशील

उपलब्ध नाही

उपलब्ध नार्ह

उपलब्ध नाह

उपलब्ध नार्ह

उपलब्ध नाही

उपलब्ध नाही

उपलब्ध नाही

पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे.

ालाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडून अशा बोलीदारांनी कळवलेल्या खाते क्रमांकातच केला जाईल. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व र्किवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिका

बोली सादर

करणे

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

२९.०९.२०२१

रक्षम ज्याने संचानुसार बोली वाढवायची आहे. बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जा

दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची

२४.०९.२०२१

२४.०९.२०२१

२३.०९.२०२१

२३.०९.२०२१

२३.०९.२०२१

२३.०९.२०२१

राखीव किंमत

१२,००,०००/

9,86,000/

9,86,000/

9,80,000/

6,80,000/-

6,80,000/

इअर रक्कम

१,२०,०००/

98.600/-

98.600/

98.000/-

68.000/-

68.000/-

वाढविणे

२५,०००/

24.000/-

२५,०००/

२५,०००/

२५,०००/-



बँक ऑफ बडोदा, विजयनगरी शाखा: ग्रीन एकर्स, पीएच-१ द्कान क्र.१३ ते १८, विजयनगरीजवळ. वाघबीळ रोड. कावेसर, घोडबंदर रोड ठाणे(प)-४००६०१ दर: ०२२-२५९७५६०२ (जी)/फॅक्स: २५९७५६०१ ई-मेल:ghodba@bankofbaroda.com वेबसाईट:www.bankofbaroda.com

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१) पहा)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोटा** चे प्राधिकत अधिकारी म्हणन दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२)अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वर्य पटान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०४ ०३ २०२१ माराणी सचना जारी करून ती १०.०३.२०२१ रोजीस एडी पोस्टद्वारे स्विकारन कर्जदार **श्री.नसीब कमार शर्मा** यांना सचनेमध्ये नमद केलेली रक्कम **रू. ७,२५,०४२.००/- (सात लाख पंचवीस हजार बेचाळीस मात्र)** ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम र प्तहंबाचता ॲक्टचे कलम १३ चा उप–कलम (४) च्या अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारा वापर करून **१ सप्टेंबर, २०२१** रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरा मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार ह बँक ऑफ बडोदाच्या रू. ५,७४,४६०.००/-(पाच[े] लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे साठ मात्र) **अधिक ०१/०९/२०२१** रोजीस त्यावरील दंडात्मक व्याज या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील. नारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसा

स्थावर मिळकतीचे वर्णन

पोस्ट काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा-ठाणे-४२१३०१ येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्वे क्र. ९३ हिस्सा क्र. ७ धारक जिमनीचा प्लॉट, फ्लॅट क्र. ००३, तळ मजला, जे-विंग, मानव कॉम्पलेक्स फेज ।। मोजमापीत ५३१ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्रा चे समाविष्टीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या व्हॅल्युएशन रिपोर्टनूसार रिअलायझेबल व्हॅल्यु रु. १५,६२,७३३.००

सीमाबधा: उत्तर : अंतरिम रस्ता, दक्षिण: अन्य निवासी इमारत, पूर्व: कॉम्लेक्सची आय इमारत, पश्चिम कॉम्लेक्सची के इमारत..

सही/-प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०१.०९.२०२१ बँक ऑफ बडोदा

नि. १८७

। । (मूळ अर्जदार

ऐक्यवर्धक एस. आर. ए. को-ऑपरेटिव्ह हाउसिंग ... सोसायटी लि. त्यांचा पत्ता जानू भोये नगर, कुरा गाव, मालाड (पू), मुंबई ४०० ०९७ येथील सभासत होते व सोसायटीच्या बिल्डींगमधील फ्लॅट क्र. ए१-२०५ चे धारक आहेत व दि. ०८.०१.२०१८ रोजी मयत झाले आहेत. त्यांनी त्यांची पत्नी श्रीम. सवण अमृत डिचोलकर यांच्याकरिता नामनिर्देशन बनवले

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल मालमत्तेमधील मयत सभासद यांचे सदर शेअर्स व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाच्या संबंधात कोणतेई दावे वा आक्षेप असल्यास तसेच वारस वा अन्य दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याकडून सोसायटीच्या भांडवल / मालमत्त्रेमधील मयत सभासदांच्या शेअस व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाकरिता त्यांचे दावे. आक्षेप यांच्या संबंधात सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह सदर सुचनेच्या प्रसिद्धी तारखोपासु १५ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे जर वरील विहित कालावधीच्या आत कोणतेही दावे, आक्षेप स्विकत न बाल्याम मोमायटी मोमायटीच्य कायद्या अंतर्गेत प्रदानित स्वरूपात शेअर्स व हितसंबंध यांच्यासह व्यवहार करण्यास मुक्त आहे. सोसायटीच्य कायद्या अंतर्गत नोंदणीकृत प्रत त्यांच्य कालावधीच्या पूर्ततेनंतर सदर सूचनेच्या प्रसिद्धी

सही/-सन्मा. सचिव शिवकोकन एैक्यवर्धन एस. आर. ए. को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी लि. यांच्याकरिता

व त्यांच्या वतीने

परिशिष्ट १६ (कायदा क्र. ३५ अंतर्गत) जाहीर सूचना श्री. अमत राजाराम डिचोलकर हे शिवकोकण

होते परंतू त्या सुद्धा दि. ११.०६.२०२१ रोजी मयत

तारखोपासून ८.०० ते ९.०० दरम्यान सोसायटीकडे उपलब्ध आहेत.

सर्वमंगल मर्कंटाईल कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: क्रमांक २, मोहता भवन प्रॉपर्टीज, डॉ इ मोझेस रोड समोर, वरळी, मुंबई - ४०० ०१८ सीआयएन : एल५११००एम एच १९८३पीएलसी ०२९६००

इमेल : info@sarvamangalmercantile.com; संकेतस्थळ : www.sarvamangalmercantile.com याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक, ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १. ०० वाजता १०७६, डॉ इ मोझेस रोड, वरळी मुंबई

४०० ०१८ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्यानुसार विषयानुरूप होणार आहे. ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज/ रिजस्ट्रार आणि शेअर टान्स्फर एजंट यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना वित्तीय वर्ष २०२०- २१ करिताच्य वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सेबी परिपत्रक दिनांकीत१२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ यांना अनुसरू वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्याची प्रक्रिय निलंबित करण्यात आली आहे.

३८ व्या सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२० - २१ करिताचा वार्षिक अहवाल यांची प्रत कंपनीचे संकेतस्थळ www.sarvamangalmercantile.com येथे तसेच भांडवली बाजार जिथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत त्यांची संकेतस्थळे उदा बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणि ही पत्रके नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल यांचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ अनुसार आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांनुसार आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ यांना अनुसरून कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका २२ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधार सभेच्या पार्श्वभूमीवर बंद राहतील.

... कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुदींना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि त्यात वैळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसरून तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले सेक्नेटरिअल स्टॅंडर्झ यांना अनुसरून तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ चानियम ४४ यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या सर्व विषयांवर सभासदांना दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली मतदानाचा हेक बजावता यावा यासाठी कंपनी दूरस्थ इ मतदान सुविधा आपल्या सभासदांना उपलब्ध करून देत आहे. त्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेली दूरस्थ इ मतदान सुविधा घेतली आहे. इ मतदान सुविधेसंदर्भातसविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत देण्यात आल्या आहेत. त्याच

प्रमाणे हा तपशील एनएसडीएल यांनी सभासदांना पाठविलेल्या इ मेलमध्ये नमुद करण्यात आलेला आहे. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील मुद्द्यांची नोंद घ्यावी.

. दूरस्थ इ मतदान प्रक्रिया खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असेल

दूरस्थ इ मतदान कालावधी सुरु होण्याची तारीख २७ सप्टेंबर २०२१ (भारतीय प्रमाण वेळेनुसा सकाळी ९. ०० वाजता) दुरस्थ इ मतदान कालावधी संपण्याची तारीख २९ सप्टेंबर २०२१ (भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता)

वरील प्रमाणे नमुद केलेली तारीख आणि वेळेनंतर दुरस्थ इ मतदान प्रारूप दुरस्थ इ मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर दूरस्थ इ मतदान करू दिले जाणार

. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख २३ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबुन असतील. जे समभागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान सुविधेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुरापात्रकेचा वापर करून मतदानाचा हक्क बजावू शकतील.

३. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झेलली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी किंवातिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावण्यासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून घेण्यासाठी एनएसडीएल / कंपनी यांच्याकडे evoting@nsdl.co.in या पत्यावर विनंती पाठवून सदरीलयुजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते किंवा १८०० १०२० ९९० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधू शकते. जी व्यक्ती कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी ही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे.

४ ज्या सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेलाआहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही.

इ मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करण्याची प्रक्रिया :

ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप नोंदणीकृत करून घेतलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आमचे आरटीए लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी rnt.helpdesk@linkintime.co.in मेलच्या माध्यमातून संपर्क साधावा.

: मेल तपशिलाच्या स्थायी नोंदणीसाठी, ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावेत आणि ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावेत.

दुरस्थ इ मतदानासंदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास आपण www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरिता एफएक्यू तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले इ वोटिंग युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता. सभासद् अशा शंका आणि प्रश्नांसंदर्भात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभैच्या पूर्वी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी तांत्रिक साहाय्यासाठी खालील प्रमाणे नमुद केलेल्या व्यक्तींशी संपर्क साधु शकतात.

ए) evoting@nsdl.co.in येथे विनंती पाँठवावी किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा किंवा

बी) श्रीमती पछवी म्हात्रे. व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी त्यांच्या विहित इ मेल तपशीलावर pallavid@nsdl.co.in येथे किंवा संपर्क क्रमांक + ९१ - २२ -२४९९४५४५ येथे संपर्क साधावा. सी) श्रीमती सविता मोटे, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी त्यांच्या विहित इ मेल तपशीलावर saritam@nsdl.co.in येथे किंवा संपर्क क्रमांक + ९१ - २२ -२४९९४८९० येथे संपर्क

सर्वमंगल मर्कंटाईल कंपनी लिमिटेड यांच्या करिता प्रखर गुप्ता

स्थळ : मुंबई दिनांक : ०२ सप्टेंबर २०२१ कंपनी सेक्रेटरी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत) ई-निविदा सूचना क्र./४३/२०२१

अ	कामाचे नाव	अंदाजित रक्कम	कोरी ई-निविदा संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी				
क्र.	यम्पाय गाय	रुपये	पासून	पर्यंत			
(अ)	का.अ., मऔविम, विवयां. विभाग पुणे		~				
१	तळेगांव औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती तळेगाव पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करणे करिता भाडेतत्त्वावर सेवा पुरविणे		०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
2	रांजणगाव औद्योगिक क्षेत्र सांडपाणी योजना देखभाल व दुरुस्ती सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे कार्यवहन व वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.	२९,६२,७०५/-	०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
ş	चाकण (१) औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती चाकण टप्पा क्र. १, २ व ३ येथील जलउदंचन केंद्राची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.	४०,७७,४२०/-	०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
(ब)	का.अ., मऔविम, स्थापत्य विभाग, पुणे						
१	पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती रावेत जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील टेकडीवरील जलकुंभ क्र. टप्पा क्र. २ चे मजबुतीकरण, अंतर्गत अस्तरीकरण करणे आणि जलरोधक प्रक्रिया करणे.	४२,०७,१०४/-	०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
(क)	का.अ., मऔविम, प्रकल्प विभाग, पुणे						
१	चाकण औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरूस्ती सन २०२१-२२ टप्पा क्र. १, ३ व ४ मधील पाणी पुरवठा व्यवस्थेची सन २०२१-२२ करिता वार्षिक देखभाल व दुरूस्तीचे कामे पाहणे.		०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
?	चाकण औद्योगिक क्षेत्र, टप्पा क्र. २ पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरूस्ती उदंचन व भुस्तरीय जलकुंभाची दुरूस्ती, रंगकाम व सुशोभीकरण करणे.		०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
(ड)	का.अ.मऔविम, बारामती विभाग, बारामती						
१	बारामती औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती उदंचन व भुस्तरीय जलकुंभाची दुरूस्ती, रंगकाम व सुशोभीकरण करणे.		०६/०९/२०२१	१५/०९/२०२१			
?	बारामती औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती कुंभारगाव जॅकवेल येथील उपगामी रस्त्याला खडीकरण ग्राउटींग व पी.एस.एस. प्रक्रिया करणे.	95 99 4-3/	०६/०९/२०२१	१५/०९/२०२१			
₹	जेजुरी औद्योगिक क्षेत्र देखभाल व दुरुस्ती पाणी पुरवठा योजना उदंचन केंद्राला जलावरोधक प्रक्रिया करणे व किरकोळ दुरुस्ती करणे तसेच कुंपण भिंतीची दुरुस्ती करणे.		०६/०९/२०२१	२१/०९/२०२१			
(इ)) का.अ.मऔविम., विवयां. पुणे विभागांतर्गत अहमदनगर उपविभाग, अहमदनगर						
१	अहमदनगर औद्योगिक क्षेत्र एकत्रित पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती १००० मि.मी. व्यासाच्या अशुद्ध उर्ध्ववाहिनीची तसेच एम.ई.एस. साठी असणाऱ्या जलवाहिनीची वार्षिक देखभाल व दुरूस्ती तसेच इतर अनुषंगिक कामे करणे. (दुसरी मागणी)	२५.०४.३६०/-	०६/०९/२०२१	१५/०९/२०२१			
(ई)	का.अ.मऔविम, सांगली विभाग, सांगली						
१	टेंभूणी (माढा) (वि.कें.) औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा						

योजना देखभाल व दुरूस्ती... अशुद्ध जल उदंचन ३३,३३,९४०/- ०६/०९/२०२१ २१/०९/२०२१

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या समक्ष कंपनी योजना अर्ज क्र. १२३/२०२१ कंपनी योजना अर्ज क्र. ३७७/२०२० मध्ये

कायदा २०१३ च्या प्रकरणी (१८/२०१३)

कंपनी ॲक्ट, २०१३ च्या अन्य लागू तरतूद व सेक्शन २३० ते २३२ व वेळोवेळी प्राप्त

अविनया रिसोर्सेस लिमिटेड, हस्तांतरक कंपनी व वेझमेन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड,

हस्तांतरिती कंपनी यांच्यासह एकत्रीकरणाच्या योजनेच्या प्रकरणामध्ये अविनया रिसोर्सेस लिमिटेड.

कंपनी कायदा १९५६ अंतर्गत असमाविष्ट कंपनी त्यांचे नोंदणीकत कार्यालय पत्ता २१४, एम्पायर हाउस, डॉ. डी. एन. रोड, एन्ट. ए. के. नायक मार्ग, फोर्ट,

कंपनी कायदा १९५६ अंतर्गत असमाविष्ट कंपनी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता

वेझमन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड,

बेसमेंट एम्पायर हाउस, २१४, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मंबर्ड ४०० ००१. . याचिकाकर्ती कंपनी क्र. र याचिकेची सचना

अविनया रिसोर्सेस लिमिटेड, हस्तांतरक कंपनी यांच्यासह वेझमन कॉपॉरेट सर्व्हिसेस लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी यांच्यासह यांच्याद्वारे जारी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका एकत्रीकरणाद्वारे व्यवस्थेच्या मंजुरीकरिता संयुक्त याचिका दाखल केली होती व ती सदर सन्मा राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या द्वारे मुंबई खांडपीठ येथे दि. २९ जुलै, २०२१ रोजी सादर केली होती. सदर याचिकेची सुनावणी सन्मा. न्यायाधिकरणाच्या समक्ष कंपनी प्रकरणाद्वारे दि. २० सप्टेंबर, २०२१ रोजी निश्चित केली आहे. सदर याचिकेस समर्थन वा विरोध दर्शवू इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीने आपल्य उद्देशाची सचना त्यांच्यादारे वा त्यांच्या विकलादारे स्वाक्षांकित करून याचिकाकर्त्यांच्या विकलान याचिकेच्या सनावणीच्या निश्चित केलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदरपर्यंत पाठवावी. विरोधार्च पार्खभूमी वा प्रतिज्ञापत्राची एक प्रत सदर सूचनेसमवेत जोडावी. कोणाही इच्छक व्यक्तीस याचिकेची प्रत हवी असल्यास त्याकरिता विहित शुल्कांच्या प्रदानावर ती याचिकाकर्त्यांच्या विकलांद्वारे वितरीत केली

दि. २ सप्टेंबर, २०२१

राजेश शाह ॲन्ड कं. करिता याचिकाकत्यांचे वकील

मे. राजेश शहा ॲन्ड कं. करिता याचिकाकर्त्यांचे वकील

१६, ओरिएन्टल बिल्डिंग, ३०, नगीनदास मास्टर रोड, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

मंगलम ड्रग्स अँड ऑर्गेनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः रूपम बिल्डिंग, ३रा मजला, २३९, पी डिमेलो रोड, जी. पी. ओ.जवळ मुंबई- ४००००१, सीआयएनः एल२४२३०एमएच१९७२पीएलसी११६४१३ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/ इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे

(ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणारी ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ-मतदानासंबंधी माहिती देणारी सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मंगलम इंग्स अँड ऑर्गेनिक्स लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची ४८ वी (अट्ठेचाळीस) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम)द्वारे समभागधारकांना (ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी(गीं)कडे नोंदणीकृत आहेत) त्यांना गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या वार्षिक

केलेले कामकाज करण्यासाठी आयोजित केली जाणार आहे. कोविड-१९ ची जागतिक साथ आणि कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (एमसीए) च्या नुसार कंपनीची ४८ वी एजीएम व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल. त्याचमुळे ४८ व्या एजीएममध्ये सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही आणि सदस्यांची व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे उपस्थिती कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम १०३ नुसार गणसंख्येसाठी गृहित धरली जाईल.

अहवालासोबतइमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या ४८ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद

परिपत्रकांची पूर्तता करत असताना कंपनीने ४८ वी एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल समभागधारकांना फक्त इमेलद्वारे पाठवला आहे आणि सूचना तसेच वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.mangalamdrugs.com येथे आणि कंपनीचे समभाग नोंदणीकृत असलेल्या शेअर बाजारांच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेडवर www.bseindia.com येथे आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर www.nseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची वेबसाइट www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.

ज्या सदस्यांनी आपला इमेल आयडी अद्याप नोंदवलेला नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपला आपला इमेल आयडी, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग धारण केलेले असल्यास डिपॉझिटरीकडे (आपल्या डिपॉझिटरी सहभागींद्वारे) आणि प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण केलेले असल्यास कंपनीला इमेल लिह्न- investor@mangalamdrugs.com किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in किंवा सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०००८३ येथे लिह्न नोंदणीकृत करावेत. वेळोवेळी दुरूस्त केल्यानुसार कंपनी कायदा २०१३ (कायदा)च्या कलम १०८, सोबत वाचा, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम) २०१४ आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ (नोंदणी नियमावली)च्या नियम ४४ च्या अनुषंगाने कंपनी सदस्यांना ४८ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या माध्यमातून दूरस्थ इ-मतदान सुविधा देत आहे. त्याशिवाय, कंपनी ४८ व्या एजीएमदरम्यान इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदानाची सुविधा देत आहे. दूरस्थ इ-मतदानाचे तपशील खाली दिल्याप्रमाणे आहेतः

ए) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाला मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजता (आयएसटी) सुरूवात होईल आणि ते गुरूवार दिनांक २३ सप्टेंबर २०२१० रोजी सायंकाळी ५.०० वाजता (आयएसटी) संपृष्टात येईल. त्यानंतर एनएसडीएलकडून इ-मतदानाची यंत्रणा अकार्यरत केली जाईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाला गुरूवार दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० (आयएसटी)नंतर परवानगी दिली जाणार नाही.

बी) या कालावधीत शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ या अंतिम तारखेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात कंपनीचे समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (दूरस्थ इ-मतदान) मतदान करता येईल. सदस्यांनी एखाद्या ठरावावर मतदान केल्यावर सदस्यांना ते नंतर बदलता

सी) कोणतीही व्यक्ती जी कंपनीची सदस्य ४८ व्या एजीएमची सूचना इमेलद्वारे पाठवल्यानंतर होईल आणि अंतिम तारखेला म्हणजे शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी समभाग धारण करत असेल तर तिला evoting@nsdl.co.in येथे इमेल पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवण्याची विनंती करता येईल. तथापि, एखाद्या व्यक्तीने दूरस्थ इ-मतदानासाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणी केली असल्यास त्याला विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा वापर मतदानासाठी करता येईल.

डी) ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला म्हणजे शुक्रवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सदस्यांच्या नोंदणी पुस्तकात किंवा डिपॉझिटरींनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकात नमूद आहे त्यांनाच ४८ व्या एजीएमदरम्यान दूरस्थ इ-मतदान आणि इ-मतदानाची सुविधा मिळवण्याचा हक्क असेल.

ई) ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केले आहे त्यांनाही ४८ व्या एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहता येईल परंतु त्यांना ४८ व्या एजीएमदरम्यान पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार

एफ) इ-मतदानासंबंधी काहीही प्रश्न किंवा समस्या किंवा तक्रारी असल्यास सदस्य https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असलेल्या मदत/ एफएक्यू विभाग पाह् शकतात किंवा टोल फ्री नंबर- १८००-२२२-९९०/१८०० २२४ ४३० येथे दूरध्वनी करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतात. ज्या सदस्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी मदत हवी आहे ते श्री. अनुभव सक्सेना, सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याशी या इमेल पत्त्यावर- evoting@nsdl.co.in किंवा टोल मुक्त क्रमांक- १८००-२२२-९९०/ १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू

समभागासंबंधी कोणत्याही समस्या/ पत्रव्यवहारासाठी समभागधारकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधावा. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

मंगलम ड्रग्स अँड ऑर्गेनिक्स लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशाने

सही/-गीता जी. करिरा स्थानः मुंबई दिनांकः २ सप्टेंबर २०२१ कंपनी सचिव

सनिल के. मेश्रा येथील पाण्याची टाकीची एसीपीआरएस-पीएलसीआर पद्धतीचा वापर करून गळती काढणे व रंगकाम करणे डीआरटी-॥, मुंब

केंद्राकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याची दुरूस्ती करणे.

अति. पलूस औद्योगिक क्षेत्र.. पलूस औद्योगिक क्षेत्र.

पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरूस्ती पलूस येथील